

Bharat Chandak
SATYA ELECTRICALS

DOUGLAS, Legrand, NAVELLE, INDOLENE, Finolux, USHA, PHILIPS, SIEMENS

Tapadia Market, Chain Sukh Road, Latur-413512
Ph : (O) 243678, 244458, 250776, (R) 242018
Email:satyaelectricals@rediffmail.com

लातूर वर्ष ४ थे अंक २३१ वा शुक्रवार दि.०७ मार्च २०२५ पृष्ठे ४ स्वागत मूल्य २ रु.

लाडकी बहीण योजनेतून एकाही महीला भगीनीला अपात्र ठरवू नये महीलांसाठी एसटी बस आणि सर्व शहरात सिटीबसमध्ये मोफत प्रवास योजना सुरु करावी

लातूर प्रतिनिधी : गुरुवार दि. ६ मार्च २०२५ लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या एकाही महीला भगीनीला आता अपात्र ठरवण्यात येऊ नये, एसटीबसमध्ये महीलांना सरसगट मोफत प्रवास योजना लागू करावी त्याच बरोबर महानगरपालीकेच्या सिटीबसमध्येही लातूर प्रमाणे महीलांसाठी मोफत प्रवास योजना सुरु करावी आदी मागण्या माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यावरील चर्चे दरम्यान बोलतांना केल्या आहेत. महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यावर बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी राज्य शासनच्या आर्थिक धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुरवणी मागण्यांच्या मर्यादा राज्य शासनाने ओलांडल्या असल्याचे नमूद करून यावरून राज्य दिवाळखोरीत जात असल्याचे स्पष्ट जाणवत असल्याचे त्यांनी म्हटले. लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेवर बोलताना आमदार देशमुख म्हणाले की, निवडणुकीपूर्वी जेव्हा शासनाने लाडकी बहीण योजना सुरु केली तेव्हा पात्र अपात्रते बाबतचे

कोणतेही नियम पाहिले नाहीत आता निवणुक संपून सत्ता मिळाल्यानंतर मात्र सत्ताधारी मंडळी नियम दाखवून पात्र ठरलेल्या महीला भगीनींना अपात्र ठरवत आहेत. एकेवेळा पात्र ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतल्या कोणत्याही महीला भगीनींना या लाभपासून वगळण्यात येऊ नये अशी जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली. महिलांच्या समस्यांवर प्रकाश राख्यात महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता शक्ती कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, महिलांना काही सार्वजनिक कार्यांवर अन्य कामांवर चर्चा करायला, एकत्र यायला जागा नाही याचा विचार करता शासनाने महिलांसाठी गाव, तालुका, जिल्हा पातळीवर महिला भवन उभारावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. महिलांना



राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मधून सदाय ५० टक्के तिकीट दरात सुट दिली जाते, ही सुट शंभर टक्के करून महीलांना मोफत प्रवास योजना लागू करावी असे त्यांनी म्हटले आहे. लातूर मनपाचे महीलासाठी सीटी बसमधून मोफत प्रवास योजना सुरु केली आहे, राज्यशासनाने राज्यभरातील मनपा क्षेत्रात मोफत सिटी बस योजना सुरु करावी अशीही मागणी त्यांनी केली. अर्थसंकल्पातील पुरवणी मागण्यात लातूरच्या जिल्हा रुग्णालयास निधीस मंजूरी लातूर येथे जिल्हा रुग्णालय बांधकामासाठी निधी उपलब्ध आहे, मात्र जागेचा मावेजा देण्यासाठी निधी मिळत नसल्याने हे बांधकाम अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कृषी विद्यापीठाला जागेचा मावेजा देण्यासाठी आता तरतूद करण्यात आली असल्याचे

आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबीटकर यांनी मला सांगितले आहे त्या बदल मी येथे त्यांचे व शासनाचे आभार मानतो आहे असे आमदार देशमुख यांनी म्हटले आहे. लातूरच्या विकासकामांसाठी निधीची मागणी लातूरचे पालकमंत्री ना.शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करताना आमदार देशमुख म्हणाले, लातूरसाठी प्रस्तावित बाह्यवळण रस्ता आवश्यक असून यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. ग्रामीण भागातून शहराला जोडणारे रस्ते खड्डेमुक्त असावेत याकरिता काढण्यात येणाऱ्या निविदा या पारदर्शक असाव्यात. कंत्राटदाराने रस्ता तयार केल्यास त्यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारीचा कालखंड निश्चित करून लक्ष द्यावे. गतीमान प्रशासनासाठी शासकीय इमारती महत्वाच्या आहेत, लातूर येथे प्रस्तावीत असलेल्या इमारतीचे बांधकाम वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने बांधकाम निधीही तातडीने उपलब्ध करून द्यावा, म्हणजे इमारती वेळेवर पूर्ण होतील असेही त्यांनी म्हटले आहे.

महाकुंभात दहशतवादी हल्ल्याचा डाव

प्रयागराज : प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर पवित्र महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. ४५ दिवस चाललेल्या महाकुंभात देश-विदेशातून ६६ कोटींहून अधिक लोक सहभागी झाले होते. यासाठी संपूर्ण प्रयागराजमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासोबतच अनेक एजन्सीही सुरक्षा व्यवस्थेवर बारीक लक्ष ठेवून होत्या. दरम्यान, आता हा महाकुंभाबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. यूपी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून तो महाकुंभात दहशतवादी हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचे उघड झाले आहे. उत्तर प्रदेशचे डीजीपी प्रशांत कुमार यांच्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कौशांबीमध्ये छपा टाकला आणि दहशतवादी लाजर मसीहला अटक केली. त्याच्याकडून तीन हातबॉम्ब, दोन डिटोनेटर, एक पिस्तूल, १३ जिवंत काडतुसे आणि दोन जिलेटिन रॉड जप्त करण्यात आले आहेत. लाजरस मसिहचा गेल्या डिसेंबरमध्ये पिलीभीतमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्याशीही संबंध असल्याचेही तपासातून समोर आले आहे. दरम्यान, त्याच्याकडून जप्त केलेली शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पाकिस्तानात बसलेल्या आयएसआयच्या हॅडलरने झेनोद्वारे पाठवले होते. बब्बर खालसा या खलिस्तानी दहशतवादी संघटनेचा लाजर मसीह धर्मातरित ख्रिश्चन

असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तो पाकिस्तानात बसलेल्या तीन आयएसआय एजंट्सच्या थेट संपर्कात होता. लाजर देशातून पळून जाण्याच्या मार्गावर होता. यासाठी तो गाझियाबादमधून बनवलेल्या बनावट आधारकार्डच्या आधारे बनावट पासपोर्ट बनवण्याचाही प्रयत्न केला. इस् तस्करी प्रकरणात अमृतसर तुरुंगात असलेल्या लाजर मसीहचे तुरुंगात इतर कैद्यांसोबत भांडण झाले, मारामारीत जखमी झाल्यावर त्याला उपचारासाठी गुरु नानाक देव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २४ सप्टेंबर २०२४ रोजी तो रुग्णालयातून फरार झाला आणि २३ ऑक्टोबर रोजी बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या जर्मन मॉड्यूलचे प्रमुख स्वरण सिंग याच्या सांगण्यावरून पंजाबमधील बटाला येथे एका व्यक्तीची हत्या केली. पंजाबच्या मुकसर तुरुंगात बंद असलेल्या एका गुन्हेगाराच्या माध्यमातून लाजर आयएसआय एजंटच्या संपर्कात आला होता. या आयएसआय एजंटच्या मदतीने तो पाकिस्तानच्या पंजाब सीमेवरून



झेनोद्वारे विदेशी शस्त्रे, हॅडग्रेनेड आणि हिरोईन आयात करत असे. पोलिसांचे म्हणणे आहे की, याआधी प्रयागराजमध्ये माफिया अतिक्रमणानेही चौकशीदरम्यान आयएसआयच्या माध्यमातून पंजाब सीमेवर झेनोद्वारे विदेशी शस्त्रे आणि दारूगोळा पाठवल्याची कबुली दिली होती. पंजाबमधील पोलिस चौक्यांवर झालेल्या हॅडग्रेनेड हल्ल्यात लाजर आणि त्याच्या साथीदारांकडून हॅडग्रेनेडचा पुरवठा करण्यात आल्याचेही उघड झाले आहे. लाजर मसीह अमेरिकेत राहणा-या खलिस्तानी दहशतवाद्यांच्याही संपर्कात आहे. त्याचा पोर्तुगालमध्ये बसलेला मित्र सिम्रल अंपद्वारे संपूर्ण माहिती देत होता. त्याचा आणखी एक साथीदार कतारमध्ये बसला असून, तो पोर्तुगालमध्ये बसलेल्या दहशतवाद्यांच्या संपर्कात आहे. डीजीपीच्या म्हणण्यानुसार, लाजर महाकुंभमध्ये दहशतवादी हल्ल्याची योजना आखत होता, परंतु पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांच्या सतर्कतेमुळे योजना फसली.

अन्न-नागरी पुरवठा खात्याची अतिरिक्त जबाबदारी अजित पवारांकडे

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकता आणि प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोण मंत्री होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर हा विभाग तात्पुरत्या स्वरूपात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या हातात घेतला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे अजित पवार यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी आली आहे. दरम्यान, सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने अन्न-नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागासंबंधी अनेक प्रश्न सभागृहात विचारले जाऊ शकतात. त्यामुळे अजित पवार यांनी तात्पुरता या खात्याचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यांच्या ताब्यात आधीच अर्थ आणि उत्पादन शुल्क विभाग आहे, त्यात आता या तिस-या खात्याची भर पडली आहे. मात्र, हे खाते राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्या मंत्र्याला सोपवले जाईल, याबाबत अद्याप कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही. बीडच्या मरसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील धक्कादायक छायाचित्रे



व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात धनंजय मुंडेच्या निकटवर्ती वामिक कराड याचे नाव समोर आले. त्यामुळे विरोधकांनी मुंडेच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. अखेर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकल्याने धनंजय मुंडेना राजीनामा द्यावा लागला आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी विधान भवनात पार पडणार असून, धनंजय मुंडेशिवाय ही पहिलीच बैठक असेल. बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत. तसेच, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्यावर कारवाईसंबंधीही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

आयएस अधिकारी-यांना 'आयपीएस'वर हवे वर्चस्व : सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएसएस) अधिकारी अनेकदा भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) व भारतीय वन सेवा (आयएफएस) अधिकारी-यांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात, असे सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. वनसंपत्तीच्या वनीकरण आणि संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी असलेल्या भरपाई वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण (कॅम्पा) निधीच्या गैरवापरावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. न्या. बी. आर. गवई आणि न्या. ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, सरकारी वकील आणि न्यायाधीश म्हणून आपल्या अनुभवावरून आयएसएस अधिकारी हे आयएफएस व आयपीएस अधिकारी-यांवर वर्चस्व गाजवतात. न्या. गवई म्हणाले की, आयएसएस अधिकारी-यांची वर्चस्व गाजवण्याची प्रवृत्ती सर्व राज्यांमध्ये कायम आहे. यामुळे आयपीएस आणि आयएफएस अधिकारी-यांमध्ये नाराजी आहे. सर्वोच्च न्यायालयाने आयफोन व लॅपटॉप खरेदी करण्यासारख्या गैर-अनुज्ञेय कामासाठी कॅम्पा निधी वापरला जात असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आणि संबंधित राज्याच्या मुख्य सचिवांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. अधिकारी-यांमधील अंतर्गत संघर्षाचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले.

भैय्याजी जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा : उद्धव ठाकरे म्हणाले

मुंबई : प्रतिनिधी भैय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. महाराष्ट्रात फूट पाडणारे हे लोक अनाजीपंत आणि औरंगजेब आहेत. ते मराठी-अमराठी विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणी कितीही विष कालवण्याचा प्रयत्न केला तरी मुंबई महाराष्ट्रापासून हिसकावू देणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, मुंबईत विविधतेमध्ये एकता आहे. मुंबई शहरात विविध राज्यांतील नागरिक राहतात. त्यामुळे त्यांची वेगवेगळी भाषा आहे. घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणा-या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे, असे नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर चौफेर हल्ला होत आहे. शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भैय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, काल अनाजीपंत म्हणजे भैय्याजी जोशी येंऊन गेले. त्यांनी मुंबईत येऊन सांगितले की, मुंबईत राहणा-यांना मराठी आलीच पाहिजे, असे नाही. त्यांच्या या



वक्तव्यावरून संघाचा हा छुपा अर्जेडा आहे का? संघाचे दाखवण्याचे दात वेगळे आहेत आणि खाण्याचे दात वेगळे आहेत का? 'बटेंगे तो कटेंगे' म्हणतात. त्या 'बटेंगे तो कटेंगे'चा अर्थ म्हणजे हिंदू-मुस्लिम नाही. मराठी-अमराठी आणि मराठा आणि अमराठा असा आहे. ते असा द्वेष निर्माण करून वाटणी करणार आहे. त्या अनाजीपंतांनी मुंबईत जी अशी भाषा केली ती दक्षिण भारतात करून दाखवावी. गुजरातमध्ये करून दाखवावी, त्यानंतर महाराष्ट्रात सुखरूप येऊन दाखवावे, असे आम्हांक उद्धव ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरे म्हणाले, भैय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. महाराष्ट्रात फूट पाडणारे हे लोक अनाजीपंत आणि औरंगजेब आहेत. ते मराठी-अमराठी विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणी कितीही विष कालवण्याचा प्रयत्न केला तरी मुंबई महाराष्ट्रापासून हिसकावू देणार नाही. मुंबई तोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाषावार प्रांतरचना देशाची झाली. आता हे मुंबईची प्रांतरचना करत आहेत.

भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावरून विधिमंडळात गदारोळ

मुंबई : प्रतिनिधी मुंबईत राहणा-याला मराठी भाषा आलीच पाहिजे असे काही नाही. या रा.स्व. संघाचे माजी सरकार्यवाह सुरेश उर्फ भय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्याला आक्षेप घेत विरोधकांनी आज विधिमंडळात सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मुंबईचे तुकडे करण्याचे काम हा संघाचा छुपा अर्जेडा आहे, मुंबई तोडून ती गुजरातमध्ये घेऊन जायची आहे, असा आरोप करत विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यांमुळे विधानपरिषदेचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. तर विधानसभेत विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सत्ताधारी व विरोधी सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे. राज्यातील प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच

पाहिजे, असे ठणकावून सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या शेरबाजीमुळे आदित्य ठाकरे आणि मंत्री नितेश राणे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. सत्ताधारी व विरोधी सदस्यांमध्ये जोरदार वाद झाल्याने वातावरण स्फोटक झाले होते. अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नावेंकर यांनी विधानसभेचे कामकाज काही वेळासाठी तहकूब केल्यानंतर वातावरण निवळले. मुंबईच्या विद्याविहार येथील एका कार्यक्रमात संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी, मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. मुंबईत अनेक भाषा

आहेत, घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणा-या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे असे नाही असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. शिवसेनेच्या ठाकरे गटाने या मुद्द्यावरून फडणवीस सरकारला लक्ष्य केले आहे. विधानसभेत ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांनी हा विषय उपस्थित केला. मराठीला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मात्र रा.स्व.संघाच्या सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांनी घाटकोपर येथे संबोधन करताना घाटकोपरमध्ये गुजराती समाजाची संख्या जास्त आहे. त्यामुळे येथे गुजराती भाषा बोलली गेली तरी हरकत नाही असे

विधान केले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, भय्याजी जोशी नेमके काय म्हणाले हे मी ऐकलेले नाही. मात्र सरकारची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगताना, मुंबई-महाराष्ट्राची भाषा ही मराठीच राहणार. महाराष्ट्रात राहणा-या प्रत्येकाने मराठी शिकली पाहिजे, बोलता आली पाहिजे असे ठणकावून सांगितले. त्याचवेळी आम्ही इतर भाषांचाही सन्मान करतो. ज्याचे आपल्या भाषेवर प्रेम असते तो इतरांच्या भाषेवरही प्रेम करतो असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आदित्य ठाकरे-नितेश राणे आमने सामने फडणवीस यांनी केलेल्या स्पष्टीकरणावर भास्कर जाधव यांचे समाधान झाले होते. पण त्यांच्या पाठोपाठ आदित्य ठाकरे हे बोलायला उभे राहिले.

संपादकीय....

सोयाबीन दराची चिंता

सोयाबीनचे भाव पडल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी चिंताक्रांत झाला आहे. राज्याच्या अवर्षणप्रवण भागांत सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे मराठवाडा, विदर्भासह कमी पावसाच्या अन्य जिल्ह्यांतही या पिकाला शेतकऱ्यांची पसंती आहे; मात्र कापसासारख्या काही पिकांच्या बाबतीत नेहमीच घडत आले, ते सोयाबीनच्याही बाबतीत घडते. उत्पादन भरपूर झाले की, भाव पडतात; इतके की उत्पादन खर्चही निघत नाही. सरकार भाव जाहीर करते; पण व्यापारी तेवढा भावही देत नाहीत. यंदा केंद्र सरकारने प्रतिक्रितल ४,८९२ रुपये हमीभाव जाहीर केला. गतवर्षापेक्षा तो २९२ रुपयांनी जास्त आहे. त्यासाठी आर्द्रतेची अट घातली. बाजारात चांगला भाव मिळण्यासाठी सरकारने आयात शुल्कात २० टक्के वाढही केली. त्यामुळे दर २०० ते ३०० रुपयांनी वाढले; पण नंतर ते पुन्हा घसरले. ऑक्टोबरमध्ये राज्यात सोयाबीनला सरासरी ३,७५० ते ४,१०० रुपये दर मिळाला. म्हणजेच हमीभावापेक्षा सरासरी ७०० ते १००० रुपये प्रतिक्रितल कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विकवावे लागले.

गेल्या तीन वर्षांपासून देशातील सोयाबीनचे भाव सतत पडत आहेत. मार्च २०२३ मध्ये ५,५००, मार्च २०२४ मध्ये ४,६०० आणि आता मार्च २०२५ मध्ये सोयाबीनचे भाव ४,१०० रुपयांवर आले आहेत. हे दर आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी आणि पुरवठ्यावर ठरतात. ब्राझील, अमेरिका, अर्जेन्टिना हे देश सोयाबीनचा पुरवठा करतात. या देशांत २०२४-२५ मध्ये सोयाबीनचे विक्री उत्पादन झाले आहे. जागतिक पातळीवर ३५० दशलक्ष टन उत्पादन असायचे, ते यंदा ३९४ दशलक्ष टन झाले. शिवाय, मागणी असलेले जे देश आहेत, त्यात चीनकडून एकूण उत्पादनाच्या ६५ टक्के मागणी होत असते. ती गेल्या पाच वर्षांपासून वाढलेली नाही. ९० ते १०० दशलक्ष टन एवढी ही मागणी आहे. यंदा मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारापेठेत दर घसरले. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारापेठेवरही झालेला आहे.

सोयाबीन उत्पादनात भारताचा जगात पाचवा क्रमांक लागतो. जगाच्या उत्पादनाच्या तुलनेत भारतात सोयाबीनचे ३ टक्के उत्पादन घेतले जाते. यंदा देशातील सोयाबीनचे उत्पादन ६ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. त्यालाही कारणे आहेत. कमीत कमी पाण्यावर येणारे हे पीक असून, त्याच्या माशागीलाही फारसा खर्च येत नाही. महाराष्ट्रात या पिकाखालील क्षेत्र ४१ लाख हेक्टर आहे; पण यंदा ५१ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली. त्यामुळे उत्पादनात भर पडली. तिही अशावेळी जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात दर पडलेले आहेत. या हंगामात सोयाबीनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात जास्तीत जास्त ३,३०० ते ३,५०० रुपये प्रतिक्रितल राहणार आहे. त्याचा परिणाम म्हणून भारतीय बाजारापेठेत हा दर जास्तीत जास्त ४,७०० ते ४,८०० पर्यंत जाईल. केंद्राच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरपासून २०९ खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली. त्या केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी करण्यास आणि शेतमाल विकण्यास शेतकरी निरुत्साही आहेत. याची दोन कारणे आहेत. खरेदी केंद्रे शेतपासून साधारण ३५ ते ४० किलोमीटर अंतरावर आहेत. तिथे माल विकल्यानंतर त्याचा मोबदला हातात कधी पडेल, याची शक्यता नाही.

अशा परिस्थितीतही शेकडो शेतकऱ्यांनी रांगा लावून सोयाबीन या केंद्रांकडे नेला; पण तेथे आर्द्रता पाहून वर्गावारी ठरविली जात असल्यामुळे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. यापेक्षा व्यापार्यांकडे सरसकट एकाच दराने सोयाबीन विकता येते आणि त्याचा मोबदलाही लगेचच हातात पडतो. काढणीच्या काळात पाऊस झाल्यामुळे सोयाबीनमध्ये आर्द्रता मर्यादेपेक्षा १० ते १५ टक्के जास्त राहिली. त्यामुळे व्यापार्यांची नव्या सोयाबीनपेक्षा गेल्यावर्षीच्या सोयाबीनला जास्त पसंती आहे. आर्द्रतेमुळे सोयाबीनला प्रतिक्रितल ३०० ते ४०० रुपयांचा फटका बसत आहे. सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता ३१ डिसेंबर ते ३१ जानेवारीदरम्यान असते. या टप्प्यात ज्यांनी सोयाबीन विकले नाही, त्या शेतकऱ्यांपुढे संकट उभे राहिले. अर्थात, केंद्र सरकारने ६ फेब्रुवारीपर्यंत नाफेडची खरेदी केंद्रे सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता; मात्र मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन उभे राहिले. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे मुदतवाढ देण्याची विनंती केली. त्यानुसार सरकारी खरेदीला २४ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. वास्तविक, खरेदी केंद्रांची पहिली मुदत १२ जानेवारीपर्यंतच होती. ती ३१पर्यंत वाढविण्यात आली, तरीही शेतकऱ्यांच्या रांगा कमी झाल्या नाहीत. त्यामुळे ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली गेली. या मुदतीत देशभरात १९.९९ लाख टन सोयाबीन खरेदी करण्यात आले. त्यात महाराष्ट्रातून खरेदी झालेले सोयाबीन ११.२१ लाख टन असून, त्याला ४,८९२ रुपये दर देण्यात आला. केंद्रांवरील सोयाबीन खरेदीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर आहे.

केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीसाठी हात मोकळा ठेवला आहे. आर्द्रतेची अट काढून टाकली आहेच शिवाय शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खरेदीत वेळोवेळी मुदतवाढ देण्याचे धोरण स्वीकारले. राज्य सरकारने सोयाबीनला ७ हजार ७७ रुपये प्रतिक्रितल आणि कापसाला १० हजार ५७९ रुपये भाव मिळावा, अशी शिफारस केली होती. तिही केंद्राच्या विचाराधीन आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्पादन वाढल्यामुळे शेतकऱ्याला अपेक्षेनुसार भाव मिळालेला नाही. ज्यांनी दर वाढण्याच्या अपेक्षेने सोयाबीन अजूनही नाफेडला विकलेले नाही, त्यांना आता आणखी पडत्या दरात ते खुल्या बाजारात विकवावे लागणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पादन घेणे किंवा ठिकठिकाणी सोयाबीनचे प्रक्रिया उद्योग उभारून मूल्यवर्धन करणे, बाजारापेठावर नियंत्रण ठेवणे, दलालांकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवणे हेच पर्याय उरतात. शेती परवडणारी झाल्याशिवाय शेतकरी जगणार नाही. सोयाबीनने यंदाही त्याला मारले. त्याला वेळीच मदतीचा हात पुढे केला पाहिजे.

रोजगारात महिलांचा टक्का वाढला, पण त्यासाठी किंमत कोणी मोजली?



‘ग्रामीण महिलांचा एकंदर श्रमशक्तीमधील सहभाग २०१७-१८ पासून सातत्याने वाढतो आहे. यापैकी अनेक महिला स्वयंरोजगार करत आहेत’ असे गेल्या काही वर्षांत खासकरून महिलादिनासारख्या प्रसंगी आवर्जून सांगितले जाते, त्याला आकडेवारीचा आधारही असतो. भारत सरकारच्या केंद्रीय सांख्यिकी विभागातर्फे वेळोवेळी श्रम-बल सर्वेक्षणांचे निष्कर्ष प्रकाशित केले जातात, त्यानुसार अगदी यंदासुद्धा देशाच्या श्रमशक्तीत ग्रामीण महिलांचा वाटा वाढलेलाच आहे. अनेक महिला घरगुती स्वरूपाचा उद्योग करत असतात, त्यामुळे त्या स्वयंरोजगारित असतात हेही खरे. पण याचा अर्थ, कमाईसाठी या स्त्रियांना घरकाम व इतर कामे सांभाळून वेळ काढावा लागतो. कुटूंब मिळवतात ग्रामीण महिला हा वेळ? आणि मग त्यांना स्वतःसाठी काही वेळ उरतो का?

सरकारच्या याच सांख्यिकी विभागातर्फे एक ‘वेळ- विनियोग सर्वेक्षण’ २०१९ मध्ये केले गेले होते, त्यात स्त्रियांचा सर्वाधिक वेळ स्वयंपाक करण्यातच जातो, हेच स्पष्ट झालेले होते. आम्ही इंदूरलागतच्या ग्रामीण भागात ३००० महिलांचे सखोल सर्वेक्षण केले, दिवसाचे २४ तास त्या कायकाय करतात याविषयीचा शोध घेतला, त्यातून प्रमुख निष्कर्ष असा निघाला की, ग्रामीण महिलांना दर आठवड्याचे ६० तास घरकामातच घालवावे लागतात, त्यापैकी बराचसा भाग (किमान ४० तास) हा स्वयंपाकात किंवा एकंदर ‘रांधा-वाढा- उष्टी काढा’ यातच जातो. याचा अर्थ दिवसाला कमीत कमी चार तास, म्हणजे एखाद्या ‘पार्ट टाइम जॉब’च्या इतकाच वेळ. त्यातही, यापैकी ७५ टक्के महिलांना स्वयंपाकासाठी शेष्या बनवून वाळत घालण्याचे किंवा लाकूडफाटा जमवण्याचे कामही करावेच लागते. यामुळे स्वयंपाकाचा आणि चुलीच्या सफाईचाही वेळ वाढतो, शिवाय फुफ्फुसाचे आजारीही होतात.

‘प्रधान मंत्री उज्वला योजना’ २०१६ लागू झाल्यानंतर इतक्या वर्षांनीही या महिलांना लाकूडफाटाच जमवावा लागतो आहे आणि धुराच्या चुलीवरच स्वयंपाक रांधावा लागतो आहे, हा झाला एक भाग. पण अशा चुलीवरच्या स्वयंपाकात बऱ्याचदा एकाच घरच्या अनेक स्त्रिया (सासू-सून, भावजयी इत्यादी) गुंतलेल्या राहतात. यापैकी प्रमुख भूमिकेत असलेल्या महिलांनाच ‘आता जे जेवण रांधले त्याला कितती वेळ लागला’ असा प्रश्न आमच्या सर्वेक्षणात विचारला गेला. उत्तरदात्यांमध्ये काही जणी गॅस वापरणाऱ्याही होत्या. त्यांच्या उत्तरांमधून असे स्पष्ट झाले की, जेवणाचे पदार्थ फक्त रांधण्यासाठीचा वेळ गॅसपेक्षा चुलीवर किमान ३० मिनिटे अधिक असतो.

इंदू मिलमधील डॉ. आंबेडकर स्मारक- फरक: पुतळा आणि

शिल्पकारांमधला! चूल वापरणाऱ्या बहुतेक महिलांचा कल शेणाच्या गोवऱ्यांवर स्वयंपाक करण्याकडे दिसला. या गोवऱ्यांसाठी शेण उचण्यापासून ते गोवऱ्या थापण्या- काढण्यापर्यंतच्या कामासाठी आठवड्याला या महिलांची किमान ७० मिनिटे खर्ची पडतात. लाकूडफाटा जमवण्याचे काम आठवड्यातून एखादेवेळी, किंवा महिन्यातून चारदा आम्ही करतो, असे या महिलांनी सांगितले. त्यात ६० मिनिटे तरी जातात. भांडी घासण्याचे कामही करावे लागते आणि त्यात किमान दहा मिनिटे जातात, असे सर्वच उत्तरदात्या महिलांनी सांगितले. थोडक्यात, एलपीजी गॅसवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांना दररोज किमान २० मिनिटांचा वेळ (आठवड्याला सव्वादोन तास) तरी अधिक मिळतो. पण म्हणून, एलपीजी वापरणाऱ्या स्त्रियांना कमाईसाठी अधिक वेळ मिळतो आणि त्या कमाई (कुठे तरी कामाला जाऊन किंवा स्वतःचा व्यवसाय करून) वाढवताहेत, असे होते का? तेही नाही. घरात गॅस आहे म्हणून कमाई वाढली का, यावर सर्वजणींचा नकारच होता. एलपीजी गॅस वापरणे या महिलांना उपयुक्त ठरले हे खरे आहेच. पण म्हणून त्यांची कमाईसुद्धा वाढली आणि पर्यायाने राष्ट्रीय श्रमशक्तीमधले महिलांचे योगदान त्या वाढवू शकल्या, असे काही झालेले नाही. याची कारणे काय असावीत?

एकतर, लाकूडफाटा किंवा गोवऱ्या वापरणाऱ्या महिलांपेक्षा वेळ वाचला, तरी एलपीजी गॅसवर स्वयंपाक करण्याचे काम या महिलांना करावे लागतेच. हा स्वयंपाक कोणत्या वेळी करायचा, हे घरचे (पुरुष) ठरवणार, त्यामुळे कमाई करून देणाऱ्या उत्पादक कामासाठी या ग्रामीण महिलांना सलग वेळ मिळत नाही. ज्यांना (गॅस घरी असल्याने) थोडाफार वेळ मिळतो, त्याही तो वेळ पुन्हा कामात न घालवता जरा आराम करतात. एकंदर, आमच्या सर्वेक्षणातील कोणत्याही ग्रामीण महिलेला पूर्णवेळ नोकरी अथवा व्यवसायाची कल्पनासुद्धा करता येऊ नये, इतका घरकामाचा

बोजा प्रत्येकीवर आहे. म्हणजे रोजगार मिळवायचा तो अर्धवेळ किंवा फिरकोळ शेतमजुरीसारखी कामे करूनच. या कामांसाठी ग्रामीण भागात महिलांना आजदेखील पुरुषांपेक्षा कमी रोजगार दिला जातो. अंगमेहनतीची कामे बायकांना जमणार नाहीत, म्हणून हा भेदभाव. अशात एखादीने रोजगारासाठी दिवसाला अर्धा तास जास्त काम केलेच, तरीही फार फार तर पाच टक्क्याने तिची कमाई वाढते, असा निष्कर्ष या स्त्रियांच्या अनुभवांआधारे निघाला.

‘मी शेतकरी आहे’ असे सांगणाऱ्या महिला फक्त १५ टक्के होत्या. ८५ टक्के शेतीधंदा पुरुषांकडेच, घरच्या शेतीसाठी घरच्याच बायका राबल्यास त्यांना मजुरी दिली जात नाही. यापैकी काही महिला इतरांच्याही शेतात राबतात आणि मजुरी मिळवतात. मात्र उत्पादक उद्योगसंस्था किंवा सेवा क्षेत्रातील ‘नोकऱ्यां’शी या (मध्य प्रदेशातील) ग्रामीण महिलांचा संबंध नाही.

एलपीजीचा वापर वाढवणे, त्यासाठी पुरेशा सवलती देणे हे ग्रामीण वा शहरी गरीब महिलांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहेच. पण त्यामुळे कमाईसाठी देता येणारा वेळ किंवा कमाई वाढू शकेल, या अपेक्षेला काहीही आधार सध्या तरी नाही. ताज्या (२०२४) वेळ-वापर सर्वेक्षणातील सरकारी आकडेवारीनुसार ‘२०१९ च्या तुलनेत महिलांच्या एकूण रोजगारात १.५ टक्के वाढ झाली आणि कमाई करून देणाऱ्या कामांसाठी महिलांना २४ मिनिटे अधिक मिळाली, असे दावे करण्यात आले आहेत. २०१७-१८ ते २०२३-२४ दरम्यान महिलांच्या स्वयंरोजगारात २० टक्क्यांनी वाढ झाली असेही सरकारी आकडेवारी सांगते. पण त्यामागची कारणे स्पष्ट करण्यात आलेली नाहीत.

त्यामुळेच प्रश्न कायम राहातो. ग्रामीण महिलांना कमाईसाठी वेळ कुठून मिळतो? की, ग्रामीण महिलांपैकी ज्या कमाई करताहेत, त्यांनाच त्याची किंमतही (स्वतःसाठी वेळच न देता, स्वतःची आबाळ करून) मोजावी लागत आहे? नेमक्या उत्तरासाठी सरकारकडून सध्या होत असते त्यापेक्षा अधिक सखोल अशा सर्वेक्षणाची गरज आहे.

लेखिका नवी दिल्ली येथील ‘भारतीय सांख्यिकी संस्थे’त अर्थशास्त्राच्या प्राध्यापक असून या संस्थेच्या ‘डिजिटल प्लॅटफॉर्मस’ षड विमेन्स इकोनॉमिक एम्पॉवरमेंट’ प्रकल्पाच्या त्या प्रमुख आहेत.

‘देवा’चा हात!

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे बहुचर्चित मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, हा सरकारसाठी नामुष्कीच असल्याने तो अधिवेशनाच्या आधी किंवा अधिवेशनात येणार नाही. घेतलाच तर तो अधिवेशनांतर घेतला जाईल, या सर्व अटकळी चुकीच्या ठरल्या. कारण ‘देवा’चा हात! कृपेचा असो की अवकृपेचा, ‘देवा’चा हात फिरला की तो दिसत नसतो. त्याचे परिणाम फक्त दिसतात. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरपंच संतोष देशमुख हत्येचे आजवर न दिसलेले फोटो वृत्तवाहिन्यांपर्यंत पोहोचले आणि सकाळी मुंडेंचा राजीनामा आला. यामागे ‘देवा’चा नाही, तर कुणाचा हात म्हणायचा?

राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्याही गटाची असो, या पक्षाची पचन क्षमता अचाट आहे. कितीही मोठा घोटाळा म्हणा, भानगड म्हणा की प्रकरण उद्भवले, तरी ते पचवून ताठ मानेने मिरवण्याचे कसब राष्ट्रवादीच्या डीएनएमध्येच दिसते. शरद पवारांचे बोट सोडून भाजपसोबत सत्तेत जाताना या अचाट पचनक्षमतेचा वारसा घेऊनच अजित पवार बाहेर पडले. बीडच्या मस्साजोगचे तरणेबांड सरपंच संतोष देशमुख यांना वाल्मिकि कराड टोळीने ठेचून मारले. महाराष्ट्राचा थरकाप उडवणारे हे हत्याकांड उघडकीस येऊन तीन महिने लोटले. धनंजय मुंडे यांचा ‘पार्टनर इन क्राइम’ म्हणजेच उजवा हात असलेला वाल्मिकि कराडच या हत्याकांडामागचा ‘आका’ आहे, हे सीआयडीनेच उघड केले, तरीही हे पाप आपण पचवू आणि सत्तेचा ढेकर देऊ, असे अजित पवारांच्या पक्षाला त्यामुळेच वाटले असावे. म्हणून मुंडे यांनाही वाटले की, असे आजवर खूप काही पचवले, त्यात हे आणखी एक! तीन महिन्यांची प्रचंड मुदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना दिली, मुंडेंना दिली. या काळात असेही क्षण आले की, वाटले, देशमुख हत्या प्रकरण आता मिटले किंवा मिटवले! हे सारे प्रकरण महाराष्ट्राच्या चावडीवर मांडणारे भाजपचे नेते आमदार सुरेश धसही मांडवली करून बसले, असेही वाटले. कारण, कराडला ‘मोका’ लागल्यानंतरही मुंडे यांचा राजीनामा घ्या म्हणून आकाश पाताळ एक करणारे हे तसे धसकट नेते अचानक पाघळले.

धनुभाऊ आजादी पडले म्हणून त्यांची वास्तुपुस्त करून आले. एव्हड्याशा भेटीत तब्येतीचा अंदाज आला नाही म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थीने धस पुन्हा धनुभाऊंना भेटले. बरे, या भेटीचा बन्ना बावनकुळे यांनीच केला म्हणून अमळ आडवा झालेला चौथा स्तंभ उभा राहिला, मांडवलीच्या ब्रेकिंग सुरु झाल्या. अशा परिस्थितीत दोन ठिकाणी शांतपणे काम सुरु होते. मस्साजोग आणि राज्याचे गृहमंत्रालय! सरपंच हत्याकांडाची पाळेमुळे खणून काढा, असे आदेश असल्याशिवाय सीआयडी तपास सरपंच हत्येच्या व्हिडीओ आणि फोटोपर्यंत पोहोचला नसता. आरोपपत्राची पहिली प्रत न्यायालयाला आणि दुसरी प्रत आरोपींना दिलीच जाते. सीआयडीने बाराशे पानांचे आरोपपत्र सरपंच खून खटल्यात सादर केले, ही बाबती तर माध्यमांनी दिलीच होती, तरीही हे आरोपपत्र राष्ट्रवादीच्या दारापर्यंत येऊन पोहोचले आहे,

याचा अंदाज मुंडे यांना आला नव्हता, असे कसे म्हणता येईल? हा अंदाज येऊनही सरकारातून आपण दिग्भ्रम हलायचेच नाही. होऊन होऊन काय होईल, याचा अंदाज मुंडे घेत राहिले. त्यांचे नेते अजित पवारही फडणवीसांचा अंदाज घेत राहिले. नाही म्हणायला, सिंचन घोटाळ्यात बुडवलेली नैतिकता आपण कशी राजीनाम्याच्या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून घेतली, याची आठवण त्यांनी मुंडे यांना करून दिली; पण एक ना अनेक भानगडींनी चर्चेत असलेले मुंडे यांनी पक्षालाच नव्हे, तर सरकारलाही लाज आणली म्हणून ‘मुंडे, राजीनामा घा!’ असे खडसावून सांगण्याचे धाडस काही अजित

तुम्हाला विचलित करू शकतात’ अशी तळटीप टाकून टाकून ही छायाचित्रे महाराष्ट्राचे डोळे दोन्ही हातांनी बंद करून घ्यावेत इतकी दाखवली गेली. ही छायाचित्रे वृत्तवाहिन्यांपर्यंत कशी चालत गेली? न्यायालयात दाखल आरोपपत्रात ही सर्व छायाचित्रे आणि व्हिडीओ सीआयडीने आधीच जोडलेली आहेत. बरोबर अधिवेशनाच्या पहिल्या संध्याकाळी या छायाचित्रांना पाय फुटले आणि ते पाहून महाराष्ट्राचे जनमानस पेटून उठले. ते पाहून मुंडेही म्हणे अस्वरथ झाले; पण त्यांनी फडणवीस यांची भेट घेऊन काही जमते का ते पाहिले. शिष्टाचार बाजूला ठेवून फडणवीस रात्री उशिरा स्वतः अजित



पवार दाखवू शकले नाहीत. मुंडे यांच्या कोणत्या दगाड्याला त्यांचे हात किती आणि कसे अडकले आहेत, ते अजित पवारांनाच ठाऊक; पण फडणवीस यांना त्यांच्याशी सोयसरसूक्त असण्याचे कारण नाही. सरकार महायुतीचे आहे आणि तीन घटक पक्षाचे म्हणून त्यांनी अजित पवारांना मुंडेंचा राजीनामा घेण्याची पूर्ण संधी दिली. खुद्द मुंडेंनाही ही संधी देऊन झाली. राष्ट्रवादीच्या पचनशक्तीचा अंदाज फडणवीस यांना असलाच पाहिजे. त्याशिवाय अधिवेशनाचा पाहिला दिवस त्यांनी मुंडेंच्या ऑपरेशनसाठी निवडला नसता! अधिवेशनाचा पाहिला दिवस तसा श्रद्धांजलीचा असतो. कामकाज नसते. सोमवारी संध्याकाळी हा पहिला दिवस असा आळोखेपिळोखे देत असतानाच सरपंच हत्याकांडाची जिवंत छायाचित्रे बाहेर पडली. ब्रेकिंग सुरु झाल्या. देशमुख यांना अमानुष मारहाण करताना, त्यांचे कपडे काढताना, त्यांच्या तोंडावर लघुशंका करताना, एका मानवी देहाची विटंबना करताना विकट हास्य कर्णार्या कराड टोळीची ही छायाचित्रे पाहून महाराष्ट्राच्या जीवाचा थरकाप उडाला. ‘ही दृश्ये

पवारांकडे गेले आणि सकाळी मुंडे यांनी पीएच्या हस्ते मंत्रिपदाचा राजीनामा फडणवीसांकडे पाठवला. मंत्रिपद वाचवण्यासाठी रात्रीच सागर बंगल्यावर पायधूळ झाडून आलेले मुंडे राजीनामा घेऊन मात्र पीएला पाठवतात, हे विशेष म्हणायचे! सरपंच हत्येचे आठ फोटो बाहेर पडणे, महाराष्ट्राचा पारा आधीच चढला असताना त्यात जनशोभ उसळणे आणि या तापल्या वातावरणात एक घाव दोन तुकडे करणारे ऑपरेशन मुंडे तडीस नेणे, ही ‘देवा’चीच करणी म्हणायची! बोरू भुरट्यांनी वा बूमधार्यांनी फुकाचे श्रेय घेण्यात अर्थ नाही. नाही म्हणायला चौथ्या खांबाला एक संधी आहे. देशमुख यांना हाल हाल करून मारले जाताना १५ व्हिडीओ काढले गेले आणि महेश केदारे या मारेकर्यांच्या फोनवरून दोन व्हिडीओ कॉल्स केले गेले. ते कुणाला? शोधा! गेल्या १० महिन्यांत बीड जिल्ह्यात ३६ खून पडले अशी माहिती फडणवीस यांनीच आता सभागृहात दिली. हे सुत्र करणारे निःशब्द दिवस आहेत. त्यांना शब्द द्या!

केमिकलयुक्त शॅम्पूचा न करता लांबलचक केसांसाठी घरीच तयार करा 'नॅचरल शॅम्पू', फाटे फुटण्याची समस्या होईल दूर

सर्वच ऋतूमध्ये महिलांसह पुरुष देखील स्वतःच्या केसांची खूप जास्त काळजी घेतात. मात्र वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यासह केसांवर सुद्धा दिसून येतो. केस कोरडे होणे, कोंडा होणे, केस गळती, इन्फेक्शन, केसांना फाटे फुटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी महिला सतत काहीना काही करत असतात. मात्र तरीसुद्धा केस गळून पातळ होतात. केसांची वाढ खुंटल्यानंतर केसांवर अनेक गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे त्वचेसह केसांच्या निरोगी आरोग्याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. केस कोरडे आणि निस्तेज झाल्यानंतर ते सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात.

महिला केसांच्या निरोगी वाढीसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा



वापर करतात. याशिवाय मऊ आणि सुंदर केसांसाठी ट्रीटमेंट करून वेगवेगळ्या केमिकल युक्त शॅम्पूचा वापर केला जातो. मात्र शॅम्पूचे असलेले केमिकल केसांसाठी अतिशय घातक ठरते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला

केमिकल शॅम्पूचा वापर न करता घरगुती पदार्थांचा वापर करून नॅचरल शॅम्पू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या शॅम्पूचा वापर केल्यामुळे केस मऊ आणि लांबलचक होतील आणि सुंदर दिसू लागतील.

मिश्रण थंड झाल्यानंतर मॅश करून घ्या किंवा मिक्सरमधून बारीक करून त्यात कोरफड जेल टाका. तयार करून घेतलेला शॅम्पू हलक्या हाताने संपूर्ण केसांवर लावून मसाज

नॅचरल शॅम्पू बनवण्याचे साहित्य: रीठा शिकाकाई आवळा मेथीचे दाणे कोरफड जेल पाणी कृती: नॅचरल शॅम्पू बनवण्यासाठी सर्वप्रथम, रीठा, शिकाकाई, मेथीचे दाणे रात्रभर वाटीभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर टोपातील गरम पाण्यात भिजवत ठेवलेले पदार्थ आणि आवळ्याचे तुकडे टाकून पाणी अर्धा होईपर्यंत उकळवून घ्या.

करून घ्या. मसाज केल्यामुळे टाळूचे रक्तभिसरण सुधारेल. त्यानंतर ५ मिनिटं मसाज करून झाल्यानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ करून घ्या. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्यास केसांच्या समस्येपासून आराम मिळेल. नॅचरल शॅम्पू लावण्याचे फायदे: नैसर्गिक पदार्थांचा वापर करून शॅम्पू बनवल्यामुळे केसांच्या वाढीवर चांगले परिणाम दिसून येतात. यामुळे केस लांबलचक आणि सुंदर होतात. केसांच्या वाढीसाठी बाजारात उपलब्ध असलेले केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा घरगुती उपाय करून आराम मिळवावा. यामध्ये असलेले मेथी दाणे, रीठा, आवळा इत्यादी घटक केसांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आवळ्यामध्ये असलेले विटामिन सी केसांसाठी फायदेशीर ठरते. रीठा केसांना लावल्यामुळे केसांना पोषण मिळते.

भारतीय प्रवाशांसाठी दक्षिण आफ्रिकेच्या पर्यटन क्षेत्रात नव्या संधी; २०२५ इंडिया रोडशोची घोषणा

साऊथ आफ्रिकन टूरिझमने भारतातील पर्यटन बाजारपेठेसोबत संबंध अधिक दृढ करण्यासाठी २०२५ च्या इंडिया रोडशोची घोषणा केली आहे. भारतातील प्रवाशांसाठी नवनवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या रोडशोचे आयोजन करण्यात आले आहे. हा इव्हेंट १८ ते २० मार्चदरम्यान दिल्ली, चेन्नई आणि मुंबई येथे होणार आहे. या वर्षीच्या इंडिया रोडशोमध्ये दक्षिण आफ्रिके के तील पर्यटन क्षेत्राशी संबंधित ४० हून अधिक प्रदर्शक सहभागी होतील, ज्यात लहान आणि मध्यम व्यवसायांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, यामध्ये १५% नवीन उत्पादने आणि संकल्पना सादर केल्या जातील, जेणेकरून भारतीय पर्यटकांना अधिक आकर्षक पर्याय उपलब्ध होतील. साऊथ आफ्रिकन टूरिझमच्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये भारतातून ७५,५४९ पर्यटक दक्षिण आफ्रिकेला गेले. ही संख्या कोविडपूर्व पातळीच्या तुलनेत ७९% वाढ दर्शवते. यंदाच्या रोडशोमध्ये २०२५ मध्ये भारतीय पर्यटकांच्या संख्येत १६% वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. साऊथ आफ्रिकन टूरिझमचे प्रादेशिक महाव्यवस्थापक श्री. गकोबानी मॅन्कोटीवा म्हणाले, भारतीय प्रवासी बाजारपेठ आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. गेल्या वर्षी रोडशोमध्ये १२,००० हून अधिक व्यापार बैठकांचे आयोजन झाले, ज्यातून १,६०,००० हून अधिक व्यावसायिक संधी निर्माण झाल्या. यंदाही आम्ही आमच्या पर्यटन भागीदारांसोबत नवीन संधी शोधण्यास उत्सुक आहोत.



गरोदरपणात बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते? मग 'हे' घरगुती उपाय करून मिळवा तात्काळ आराम

प्रत्येक महिलेसाठी आई होणं ही भावना अतिशय सुखद आणि मनाला आनंद देणारी भावना आहे. आई होण्याचे सुख प्रत्येक महिलेला अनुभवायचं असतं. गर्भधारणेच्या दरम्यान महिलांच्या शरीरात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. या बदलांकडे लक्ष देऊन स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. गरोदरपणात प्रामुख्याने उद्भवणारी समस्या म्हणजे बद्धकोष्ठता. बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू लागल्यानंतर महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गरोदरपणात महिलांची पचनक्रिया कमकुवत होऊन जाते, ज्यामुळे महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू लागतो. मात्र या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक महिला डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतात.



बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे: गरोदरपणात शरीराची हालचाल करणे अतिशय महत्त्वाचे आहे. शारीरिक हालचाली केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे आठवड्यातून तीनदा ३० मिनिटं व्यायाम करणे, यामुळे आतड्या निरोगी राहतात. याशिवाय चालणे, प्राणायाम करणे, योग करणे, पोहायला जाणे इत्यादी अनेक गोष्टी करणे आवश्यक आहे. यामुळे शरीर सक्रिय राहील आणि आरोग्याला अनेक फायदे होतील.

उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. मालिश करणे: गरोदरपणात पचनक्रिया कमकुवत झाल्यामुळे पोटासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू लागल्यास मालिश करावी. पोटावर मालिश करताना हलक्या हाताने करावी. जास्त जोर लावून मालिश करू नये. यामुळे पोटात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. पोटावर मालिश करताना पोटावर दाब न येता हलक्या हाताने मालिश करावी. यामुळे गरोदरपणात उद्भवलेली

सैधव मीठ: बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी सैधव मीठ अतिशय प्रभावी आहे. या मिठाचा वापर केल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल. यामध्ये असलेले रेचक गुणधर्म पोटासंबंधित समस्यांपासून आराम मिळवून देतात. यासाठी कोमट पाण्यात सैधव मीठ टाकून नियमित सेवन करा. हा उपाय केल्यामुळे पोटात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि आराम मिळेल. घरगुती उपाय केल्यामुळे तात्काळ आराम मिळतो.

हळद जिरे: मेथीच्या चविष्ट पुऱ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम, मेथीची भाजी स्वच्छ साफ करून नंतर पाण्याने धुवून घ्या. धुवून घेतलेली भाजी बारीक चिरून घ्या. मोठ्या ताटात बेसन, गव्हाचं

सकाळच्या नाशत्यात चहासोबत खाण्यासाठी बनवा मेथीच्या पुऱ्या, आठवडाभर टिकून राहील पदार्थ

चवीला कडू असणारी मेथी भाजी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना खायला आवडत नाही. मेथीच्या भाजीचे नाव घेतल्यानंतर अनेक लोक नाक मुरडतात. पण मेथीची भाजी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. या भाजीमध्ये अनेक पौष्टिक घटक आढळून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मेथीच्या भाजीपासून चविष्ट आणि कुरकुरीत पुऱ्या बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सकाळच्या नाशत्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता. मेथीच्या पुऱ्या आठवडाभर व्यवस्थित टिकून राहतात. त्यामुळे बाहेर फिरायला जाताना किंवा इतर वेळी खाण्यासाठी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मेथीच्या पुऱ्या बनवण्याची सोपी रेसिपी. साहित्य: मेथी

गव्हाचं पीठ मीठ ओवा लाल तिखट हिरवी मिरची ज्वारीचे पीठ बेसन

पीठ, ज्वारीचं पीठ आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या. नंतर त्यात लाल तिखट, हळद, ओवा, जिऱ्याची पावडर, हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून मिक्स करा.



भारतातील एक असे गाव जिथे रंगांनी नाही तर अंगारांनी खेळली जाते होळी

होळी हा रंगांचा उत्सव आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे. वसंत ऋतूच्या आगमनस्तव होळी हा सण साजरा केला जातो. लोक यावेळी एकमेकांना रंग लावतात, नवीन कपडे परिधान करतात आणि एकमेकांना मिठाई भरवून सणाचा आनंद लुटतात. देशातील विविध भागात होळीचा सण अनोख्या पद्धतींनी खेळला जातो. आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतातही विविध भागांत पाणी, माती, राख, रंग, गुलाब, घन रंग, शेण, भाज्या अशा अनेक गोष्टींनी होळी खेळली जाते. मथुरा-वृंदावमध्ये फुलांची होळी आणि बरसाना येथील लाठमार होळी खूप प्रसिद्ध आहे. पर्यटकांनीही येथे भेट देऊन येथील आगळ्यावेगळ्या परंपरा आणि संस्कृतीचा आनंद लुटतात. मात्र तुम्ही कधी आगीच्या अंगारांनी होळी पाहिली आहे का? वास्तविक, देशातील एका गावात रंगांनी नाही तर अशी अंगारांनी होळी खेळली जाते. येथील उत्सवाशी संबंधित एक अनोखी परंपरा आहे. चला


याविषयी सविस्तर जाणून घेऊया. कुठे खेळली जाते अंगारांची होळी? हे अनोखे गाव म्हणजे मलकनेम गाव, जे गोव्यात वसले आहे. होळीचा सण दुसऱ्या दिवशी होळी दहनाने सुरु होतो जो वाईटाच्या अंताचे प्रतीक मानला जातो. दक्षिण गोव्यातील पणजीपासून सुमारे ८० किमी अंतरावर असलेल्या मालकनेम गावात, लोक हा सण अनोख्या पद्धतीने साजरा करतात आणि शतकानुशतके त्याचे पालन करत आहेत. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ही परंपरा फार पूर्वीपासून सुरु झाली होती आणि त्याची कोणतीही नोंद नाही. काय आहे ही परंपरा? शेनी उजो म्हणजेच अग्नीची होळी हा तेथील



मंदिर संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ही परंपरा होळीच्या सणाच्या पूर्वसंधेला साजरी केली जाते. होळीच्या सणाच्या एक पंधरवडा आधी शेनी उजोची तयारी सुरु केली जाते आणि ज्यांना या विधीमध्ये भाग घ्यायचा आहे ते धार्मिक जीवन जगतात. या काळात लोकांना अनवाणी राहावे लागते. हे रात्रभर सुरु असते. ज्यांना या विधीमध्ये भाग घ्यायचा आहे ते मंदिराभोवती धावतात आणि मैदानात जमण्यापूर्वी सकाळी शेणाची पोळी जाळतात. यावेळी ते स्वतःवर अंगारही फेकतात आणि होळीचा आनंद लुटतात. असे मानले जाते की या अग्नीवर धावल्यास मागील वर्षातील पाप मिटले जातात आणि आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळते. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ही परंपरा वर्षानुवर्षे सुरु आहे, विशेष म्हणजे, असे करताना आजवर यात कोणीही जखमी झाल्याची घटना घडलेली नाही.

हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याआधी शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणे, लक्ष न दिल्यास उद्भवेल मृत्यू

चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच परिणाम दिसून येतो. आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप, पाण्याचा अभाव, जंक फूडचे अतिसेवन, पोषक तत्वांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. काहीना नेहमी तेलकट आणि तिखट पदार्थ खाण्याची सवय असते. मात्र नेहमी नेहमी या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. ज्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर साचून राहतो. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेल्या चिकट थरामुळे आरोग्याला हानी पोहचते. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृदयविकाराचा झटका येणे, हार्ट ब्लॉकेज, कोरोनरी आर्टरी डिजीज इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात बदल करून शरीराला पचन होईल अशा पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचा थर साचून राहिल्यामुळे हार्ट ब्लॉकेज होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हृदयाच्या




रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ही समस्या उद्भवू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याआधी शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणे: मळमळ आणि अपचन होणे: हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर छातीमध्ये वेदना होण्यास सुरुवात होते. याशिवाय उलटी किंवा मळमळ होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय शरीराची पचनक्रिया बिघडू लागते. मळमळ

किंवा अपचनाची समस्या उद्भवू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. हार्ट ब्लॉकेज होण्याआधी शरीरात ही सामान्य लक्षणे दिसू लागतात. पायांमध्ये वेदना होणे: हार्ट ब्लॉकेज किंवा हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये वेदना होण्यास सुरुवात होते. पायांमध्ये होणाऱ्या वेदनांकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र दुर्लक्ष न करता लक्षणे दिसू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज तयार झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलचा थर पायांमध्ये साचून राहतो, ज्यामुळे पायांमध्ये वेदना होणे आणि नखे, त्वचा पिवळी दिसू लागते. गुडघे दुखू किंवा पायांमध्ये वेदना होऊ लागतात. थकवा आणि चक्कर येणे: शरीरात थकवा किंवा अशक्तपणा जाणवू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. शरीरात थकवा निर्माण झाल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात, मात्र दुर्लक्ष न करता उपचार करावे. नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यानंतर हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिकचा वेळ लागतो.

दारू पिणाऱ्या महिलांचा 'या' धोकादायक आजारांमुळे होऊ शकतो मृत्यू, वेळीच सावध व्हा

दारूचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी घातक असते हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र तरीही आपल्या शुद्ध आनंदासाठी लोक त्याचे सेवन करू पाहतात. आजकाल पुरुषच काय तर महिलाही मद्यपान करतात. अनेकांना हे ठाऊक नाही पण या दारूचा पुरुषांच्या आणि महिलांच्या शरीरावर काहीसा वेगवेगळा परिणाम होत असतो. स्त्री आणि पुरुषांच्या शारीरिक रचनेमुळे दोघांवर अल्कोहोलचा प्रभाव देखील भिन्न आहे. खर तर, ज्या महिला जास्त दारू पितात त्यांना अनेक गंभीर आजारांचा धोका जास्त असतो. पुरुष महिलांपेक्षा जास्त अल्कोहोल पितात, परंतु महिलांवरील अल्कोहोलचा परिणाम पुरुषांपेक्षा अधिक गंभीर आहे. इतकेच नाही तर अति मद्यपान करणाऱ्या महिलांना स्मृतिभ्रंश, कोमा, हृदयविकार, यकृत खराब होणे आणि अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो. दारू पिणाऱ्या महिलांचा कर्करोग, यकृताचा कर्करोग, हृदयविकार आणि ब्रेन स्ट्रोक यासह अनेक गंभीर आजारांनी मृत्यू होऊ शकतो.



मद्यपान केल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीय प्रमाणात वाढतो. त्यामुळे यकृताचा कर्करोग, मॅदूचा कर्करोग, मानेचा कर्करोग, आवाजाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीय वाढतो. ज्या स्त्रिया दिवसानुसार एक ड्रिंक पितात त्यांना देखील अनेक गंभीर आजारांचा धोका असतो. त्यामुळे याचे सेवन वेळीच टाळावेला हवे. आज आपण या लेखात अल्कोहोलच्या सवयीमुळे महिलांना कोणत्या आजारांचा धोका असतो ते जाणून घेणार आहोत. अन्नलिकेचा कर्करोग अल्कोहोल सेवनामुळे अन्नलिकेचा कर्करोग होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. यामुळे गिळण्यात अडचणी निर्माण होतात. तसेच अन्न गिळताना वेदनाही जाणवू लागतात. कोलोरेक्टल कर्करोग कोलोरेक्टल कर्करोग हा जगभरातील सर्वात चिंताजनक रोग आहे. अल्कोहोलचे सेवन कोलोरेक्टल कर्करोगाला वाढण्यास मदत करते. हा मोठ्या आतड्यात किंवा गुदाशयात पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होणारा कर्करोग आहे.

श्री गौरीशंकर मंदिराच्या गार्डन व सुशोभिकरणासाठी मार्केट यार्डातील जागा देण्यात यावी गौरीशंकर मंदिर कमिटीचे बाजार समिती सभापतींना साकडे

लातूर दि.०६-०३-२०२५ मार्केट यार्डातील भगवान गौरीशंकर मंदिर हे लातूर जिल्ह्यातील, शहरातील व मार्केट यार्डातील भाविकांच्या श्रद्धेचे ठिकाण आहे. या मंदिरातील श्री भगवान गौरीशंकराचे दर्शन घेण्यासाठी शहर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येतात. परंतु मंदिर परिसरात भाविकांच्या व्यवस्थेसाठी पुरेसी जागा नसल्यामुळे भाविकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मंदिरालगत असलेली मोकळी जागा मार्केट कमिटीने श्री भगवान गौरीशंकर मंदिर गार्डन व सुशोभिकरणासाठी घावी, अशा मागणीचे निवेदन श्री भगवान गौरीशंकर मंदिर व्यवस्थापन समितीच्यावतीने बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे यांना देण्यात आलेले आहे.

१९९३ मध्ये लातूर मार्केट कमिटीचे तत्कालीन सभापती माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेबांच्या पुढाकारातून मंदिर उभारणीचे काम सुरुवात झाले. त्या कामास तत्कालीन सचिव टी.



जी.भोसले, अरविंदराव सोनवणे, ललीतभाई शहा यांच्या सहकार्यातून हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री.भगवान गौरीशंकर मंदिर उभारण्याचे काम जगलुरु शंकराचार्य व राष्ट्रसंत मोरारी बापू यांच्या

उपस्थितीत करण्यात आले. यासाठी कै.मदनलाल बियाणी, केराळे आप्पा, शिवाजीराव नरवटे यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले. त्यामुळे श्री भगवान गौरीशंकर मंदिराची उभारणी भव्य दिव्य करण्यात

असली तरी भाविकांना थांबण्यासाठी प्रशस्त जागा राहिलेली नाही. त्यामुळे श्री भगवान गौरीशंकर मंदिराला लागून असलेली मार्केट कमिटीची जागा श्री भगवान गौरीशंकर मंदिराला देण्यात यावी, यामुळे मंदिराच्यावतीने वर्षभर घेण्यात येणारे साधुसंतांचे कार्यक्रम, प्रवचनाचे कार्यक्रम व भाविकांना बसण्यासाठी मोठी सोय होणार आहे. त्यामुळे मा.सभापती महोदयांनी त्यांच्या अखत्यारीत असलेली जागा मोकळी जागा श्री भगवान गौरीशंकर मंदिराला देऊन भाविक भक्तांच्या सोयीसाठी श्री भगवान गौरीशंकर मंदिर परिसरात गार्डन व सुशोभिकरण करण्यात यावे. अशा मागणीचे निवेदन श्री भगवान गौरीशंकर मंदिर व्यवस्थापन समितीचे सल्लागार निळकंठराव पवार, सदस्य दिनकर पाटील मसलोकर, बापूअप्पा सोलापूर, नितीन कोरे, भालचंद्र दानाई, बाळूशेट बिदादा, राजकुमार शेटे यांच्या उपस्थितीत लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे यांना देण्यात आलेले आहे.

महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे 'माविम' मार्फत ८ मार्चपासून प्रदर्शन व विक्री

लातूर,दि.६: महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) लातूर जिल्हा कार्यालयामार्फत 'माविम'च्या ५० वा वर्धापन दिन व जागतिक महिला दिनानिमित्त ८ ते १० मार्च, २०२५ या कालावधीमध्ये जिल्हा क्रीडा संकुल येथे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री - नवतेजस्विनी महोत्सव चे आयोजन करण्यात आले आहे. ८ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते व जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. तीन दिवसीय प्रदर्शनमध्ये बचत गटातील महिलांचा सन्मान समारंभ, शासनाच्या विविध योजनांची माहिती, विविध चर्चासत्रे व मार्गदर्शन, महिलांचे आरोग्य व सकस आहार या विषयी मार्गदर्शन, महिला बचत गटांचे स्टॉल, विविध खाद्य पदार्थांची मेजवानी तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात बचत गटातील महिलांनी तयार केलेले घरगुती मसाले, शुद्ध हळद पावडर, विविध

प्रकारचे पापड, विविध प्रकारचे लोणचे, शेवया, सांडगे, कुरुडी, लाल व काळे तिखट, हडोळातीचे प्रसिद्ध काळे तिखट, घाण्याचे करडी व सूर्यफूल तेल, खोबर तेल, विविध दुग्धजन्य पदार्थ - खवा, पेडा बासुंदी, पनीर व तूप, कडक ज्वारी व बाजरी ची भाकरी, सोलापुरी शेंगदाना चटणी, लाडू,चिवडा, विविध प्रकारच्या डाळी, जात्यावर तयार केलेल्या डाळी, गहू, मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी उपयुक्त पिवळी ज्वारी, जवसाची चटणी, तीळ, दुरडी, झाडू, खराटा, फडा, रुखवताचे सामान, लोकराचे पडदे, मायक्रॉनच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी, साड्या, स्कार्फ, पडदे, गारमेट, विणकाम, कपड्यांच्या बॅग, टिफिन बॅग, सौंदर्य प्रसाधने, परफ्यूम इत्यादीचे तसेच विविध स्टॉल असणार आहेत.

जिल्ह्यातील व लातूर शहरातील नागरीकांनी या प्रदर्शनास भेट देवून ग्रामीण महिलांनी तयार व उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी करून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी एम. एस. पटेल यांनी केले आहे.

प्रभुराज प्रतिष्ठान, लातूरच्या वतीने बंद कारंजे डबक्याची(हौद) महाआरती....

दी.६.३.२०२५ रोजी प्रभुराज प्रतिष्ठान,लातूरच्या वतीने बंद पडलेल्या कारंजे हौदाची केली महाआरती.....

लातूर शहरात अनेक ठिकाणी हवा शुद्धीकरण करण्यासाठी व पर्यावरण समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत लाखो रुपये खर्च करून केंद्र शासनाची योजना राबविण्यासाठी पाण्याचे कारंजे व शहराचे सुशोभीकरण वाढविण्यासाठी कारंजे मध्ये रंगबेरंगी लाईट बसून चालू करण्यात आले. अनेक महिने ते चालू अवस्थेत दिसून आले त्याच्या शेजारी थांबून लोकांनी ही फोटो काढण्याचा आनंद घेतला त्याने लातूर शहराची सुंदरता इतर लोकांना आकर्षित करू लागले. काहीं दिवसापासून हेच आकर्षित हौद विना कारंजेचे फक्त शोभेची वस्तू बनलेली आहे.ते अनेक दिवसापासून बंद अवस्थेत आहेत या कडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत



असल्याने चालू अवस्थेत असलेले कारंजे बंद पडलेले दिसून येत आहे.मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बंद कारंजे हौदाची महाआरती करण्यात आली.जेणे करून मनपा प्रशासन बंद असलेले कारंजे चालू करून पाणी टंचाईचा विचार करत काहीं वेळ चालू करून

लातूरकरांना धुळी पासून बचाव करेल पर्यावरणाचे समतोल राखेल आणि शुद्ध हवा देण्याचा प्रयत्न करेल.या सर्व बाबी कडे लक्ष वेधण्यासाठी प्रभुराज प्रतिष्ठान व नाना नानी पार्क येथील नागरिकांच्या वतीने महाआरती करून निषेध व्यक्त करण्यात आले. यावेळी प्रभुराज प्रतिष्ठानचे अॅड.अजय कलशेट्टी,जेष्ठ नागरिक गजानन हुंडेकर,गोविंद कुंचमवार,शिरीष माळी,अशोक पं चाक्षरी, डॉ. श्रीराम कोळेकर,संजय बागडे,विलास भूमकर,सचिन गोलावार,शेख हुसेन,निळकंठ स्वामी,अजय घाळे,पारस चापसी, दत्ता ढगे,सुनील कोटलवार,मुन्ना बडेवार,अण्णा मुळे,विनोद गायकवाड,विकास सावनसुरे,नंदकुमार बनाळे, शशिकीरण नागुरे,महेश सूर्यवंशी,शांतप्पा टेंकाळे, मंजीत गेरेवार,नान भोळे यळमकर अप्पा आदी उपस्थित होते.

लातूर येथील विभागीय महसूल आयुक्तालयासाठी सर्व राजकीयपक्ष व संघटनांची वज्रमुठ

लातूर : गेली अनेक वर्षांपासून मराठवाड्यातील दुसरे स्वतंत्र होणारे महसूल आयुक्त कार्यालय, लातूर येथेच व्हावे म्हणून सातत्याने मागणी केली जात आहे. ही मागणी न्यायाची, हक्काची आणि गुणवत्तेची आहे, एवढेच नाही तर मराठवाड्याच्या संपूर्ण विकासाच्या दृष्टीनेसुद्धा योग्य असून सद्यस्थितीमध्ये लातूर येथे प्रामुख्याने शिक्षण, सहकार, कृषी, पणन, कामगार, उद्योग, धर्मादाय अशा विविध महत्त्वपूर्ण खात्यांची विभागीय कार्यालय कार्यरत आहेत आणि या कार्यालयाची लातूर सोबत हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, बीड हे जिल्हे संलग्न आहेत, म्हणून महाराष्ट्र शासनाने लातूर येथे महसूल विभागीय आयुक्तालय स्थापन करावे, या मागणीचा पाठपुरावा व पुढील दिशा ठरविण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन बाबासाहेब परांजपे वाचनालय येथे करण्यात आले होते. समितीचे कार्याध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे यांनी मागणीसाठी पालकमंत्री यांनी मुख्यमंत्री यांची शिष्टमंडळाची भेट घेण्याची आश्वासन दिले आहे, असे सांगून या बैठकीत प्रामुख्याने माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, अशोक गोविंदपुरकर, अॅड. प्रदिप मोरे, मोईजभाई शेख, प्रा. सुहास पाचपुते, अॅड. विजय जाधव, मोहन माने, अॅड. वसंत उगले, अॅड. भारत साबदे यांनी विचार मांडले. या समितीचे निमंत्रक अॅड. उदय गवारे लातूर, धाराशिव व बीड जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदाराना निवेदन देवून



सदरील प्रश्न आमदारांनी विधीमंडळात मांडावा तसेच लातूर येथील विविध विभागीय कार्यालयाचे लाभधारक यांनी महसूल आयुक्त कार्यालयाची मागणी लावून धरवी यासाठी प्रयत्न केले जाईल, असे सांगितले. विभागीय आयुक्तालयाच्या सर्वपक्षीय बैठकीस प्रामुख्याने अॅड. व्यंकट बेद्रे, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, भाई उदय गवारे, मोईज शेख, अॅड. भारत साबदे, अशोक गोविंदपुरकर, अॅड.प्रदिप मोरे, अॅड. विजय जाधव, प्रा. सुहास पाचपुते, प्रा. अनंत लांडगे, शिवाजी नरहरे, डॉ. बी. आर. पाटील, अशोक कांबळे, मोहन माने, चंद्रकांत चिकटे, निळकंठ पवार, अॅड. शेखर हवीले, प्रविण साळुंके, अॅड. शाहरुख पटेल, अॅड. चिमाजी बाबर, अॅड. सुनिल गायकवाड, दिलीप आरळीकर, सुर्यकांत वैद्य, भिम दुनगावे, शंकर भोसले, समिर पडवळ आदी उपस्थित होते.

शिऊर ते नदीवाडी पाणंद रस्त्यासाठी पुन्हा १७ मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा

लातूर : निलंगा तालुक्यातील शिऊर ते नदीवाडी हा दोन वर्षांपासून मंजूर असलेल्या पाणंद रस्ता होण्यासाठी शिऊरच्या शेतकऱ्यांनी निलंगा पंचायत समितीसमोर अनेकवेळा उपोषण केले. लेखी आश्वासन देऊनही रस्त्याचे काम झाले नाही. त्यामुळे लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. रस्त्याचे काम सुरु केल्याचे नाटक करण्यात आले. २८ फेब्रुवारी पर्यंत रस्ता करून देतो म्हणून आश्वासन देण्यात येऊन उपोषण सोडवण्यात आले. मात्र शिऊर ते नदीवाडी पाणंद रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आलेच नाही. त्यामुळे संपूर्ण रस्ता बांधकाम नीट करून द्यावे, या मागणीसाठी पुन्हा लातूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. डी. वाघ यांना शेतकऱ्यांनी ५ मार्च रोजी निवेदन देऊन जर रस्ता झाला नाही तर पुन्हा १७ मार्च पासून लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे. सदर रस्त्याच्या कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधित गटविकास अधिकारी व ग्रामसेवकविरुद्ध कार्यावाही करावी. या रस्त्याच्या कामात राजकारण करणाऱ्या विरुद्ध कडक कार्यावाही करून सदरचा रस्ता तात्काळ करून देण्यात यावा. जो पर्यंत रस्त्याचे काम होणार नाही, तो पर्यंत आमरण उपोषण सुरुच



राहील. असा इशारा शेतकरी अरुण अष्टुरे, नामदेव तुगावे, शेषराव बिरादार, दिलीप सूर्यवंशी, सौ. सरोजा अष्टुरे, सौ. वत्सलाबाई सूर्यवंशी, भरत सूर्यवंशी, सुशीलाबाई अष्टुरे, हिरकणबाई तुगावे, शिवराज अष्टुरे आदी शेतकऱ्यांनी दिला आहे.

गुरुनाथ बसलिंग स्वामी यांचे वृद्धापकाळाने निधन

लातूर : लातूर तालुक्यातील चिकलठाणा येथील ज्येष्ठ नागरिक गुरुनाथ बसलिंग स्वामी यांचे गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ९५ वर्षे होते. कै. गुरुनाथ स्वामी मागच्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर लातूर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयातील उपचारांनंतर ते आपले चिरंजीव शिवसैनिका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ शिवसैनिक चंबक स्वामी यांच्या निवासस्थानी



वास्तव्यास होते. निवासस्थानीही त्यांच्यावर नियमित उपचार चालू होते. या उपचारादरम्यान गुरुवार, दि. ६ मार्च २०२५ रोजी सकाळी सहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. कै. गुरुनाथ स्वामी यांच्या पार्थिवार चिकलठाणा येथील त्यांच्या शेतात दुपारी तीन वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कै. गुरुनाथ स्वामी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे - पतवंडे असा मोठा परिवार आहे. कै. गुरुनाथ स्वामी हे ज्येष्ठ शिवसैनिक चंबक स्वामी यांचे वडील होते.

शेख शौकत :-किनवट तालुक्यातील सारखनी येथील पत्रकार रशीद फाजलानी यांच्या विरुद्ध आकस बुद्धीने पोलीस स्टेशन सिंदखेड तालुका माहूर येथे दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा यासाठी माहूर तालुक्यातील पत्रकार बांधवाकडून तहसीलदार किशोर यादव यांना दि ६ रोजी निवेदन देण्यात आले माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्यात सुडबुद्धीने मटका चालकां कडून खोटी तक्रार दाखल केल्यावरून रशीद फाजलानी विरुद्ध गुरनं. ३१/२०२५, कलम ३०८



(२), (३), ३५१ (२), बीएनएस २०२३ अंतर्गत गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. वृत्तांकन करून वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्या मटकाचालकां

खोडसाळपणाची तक्रार देऊन पत्रकाराची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार केल्याचे प्रथमदर्शनी दिसते. त्या मुळे या प्रकरणी योग्य ती चौकशी करून रशीद फाजलानी यांच्या विरुद्ध दाखल केलेला खोटा गुन्हा परत घेण्यात यावा अशी विनंती निवेदनात करण्यात आलेली आहे यावेळी ज्येष्ठ पत्रकार वसंतराव कपाटे नंदकुमार जोशी विजय आमले अपील बेलखोडे राज ठाकूर संजय बनसोडे इलियास बावाणी यांचे सह पत्रकार बांधव उपस्थित होते.